

राज्यातील शासकीय, अशासकीय
अनुदानित शारिरीक शिक्षण (बी.पी.एड)
महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे शिक्षण
शुल्क व इतर शुल्क निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: शुल्क-५२१५/प्र.क्र.४४१/१५/मशि-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २७ ऑक्टोबर, २०१६.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग क्रमांक: शाशिम-२००४/प्र.क्र.१६२/क्रीयुसे-२, दिनांक ४ ऑक्टोबर, २००४.
- २) शासन निर्णय क्रमांक: शुल्क-५२१५/प्र.क्र.४४१/१५/मशि-२, दिनांक ८.७.२०१६.

प्रस्तावना :-

राज्यातील अशासकीय अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण (B.P.Ed.) अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क व इतर शुल्क संदर्भ क्र.१ येथील दिनांक ४.१०.२००४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. मागील १२ वर्षांच्या कालावधीत सदर शुल्काचे पुनर्विलोकन व सुधारणा झालेल्या नाहीत. राज्यातील अशासकीय अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील बी.पी.एड अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्क व इतर शुल्कामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात सांगोपांग विचार करण्यासाठी व त्या अनुषंगाने शासनास शिफारसी सादर करण्यासाठी संदर्भ क्र.२ येथील दिनांक ८.७.२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण (B.P.Ed.) अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्क व इतर शुल्कात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अशासकीय अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील बी.पी.एड अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे शिक्षण शुल्क व इतर शुल्क आकारण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे:-

अ.क्र.	शुल्क लेखाशीर्ष	प्रस्तावित प्रथम वर्ष शुल्क रु.	प्रस्तावित द्वितीय वर्ष शुल्क रु.
अ	शिक्षण शुल्क	३,०००/-	३,०००/-
ब	इतर शुल्क		
	१ प्रवेश शुल्क	१००/-	१००/-
	२ ग्रंथालय शुल्क	५००/-	५००/-
	३ प्रयोगशाळा शुल्क	५५०/-	५५०/-
	४ शिबीर/सहल/शैक्षणिक भेटी	१,०००/-	१,०००/-
	५ क्रीडा व योग साहित्य	१,०००/-	१,०००/-
	६ वैद्यकीय तपासणी	५०/-	५०/-
	७ स्मरणिका/वार्षिक अंक	२००/-	२००/-
	८ जिम्नॅशियम शुल्क	१,०००/-	१,०००/-
	९ प्रथमोपचार	१००/-	१००/-
	१० गणवेश	१,५००/-	---
	११ कोर्स मटेरिअल	१,०००/-	१,०००/-
	१२ प्रतियोगिता शुल्क	१,०००/-	१,०००/-
	एकूण अ + ब	११,०००/-	९,५००/-

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२८१२०२१५५५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उर्मिला जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
२. सर्व विभागीय सह संचालक, उच्च शिक्षण,

३. कुलसचिव, सर्व अकृषि विद्यापीठे,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), नागपूर,
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
९. सर्व प्राचार्य, अशासकीय अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालये (संचालक, उच्च शिक्षण यांच्यामार्फत),
१०. डॉ. दिपक कविश्वर, प्राचार्य, क्रीडा मंडळ द्वारा संचलित नागपूर शारिरीक शिक्षण महाविद्यालय, धंतोली, नागपूर,
११. श्री. रविंद्र कडू, प्राध्यापक, श्री शिवाजी शारिरीक शिक्षण मंडळ, अमरावती,
१२. डॉ. रमा भोसले, सह संचालक, उच्च शिक्षण, कोकण विभाग, पनवेल,
१३. डॉ. सुशीलकुमार चौधरी, सह संचालक, शिक्षण शुल्क समिती, मुंबई,
१४. प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
१५. उप सचिव (म.शि.) यांचे स्वीय सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. निवडनस्ती- कार्यासन मशि-२.